

पणन विभागाची कालसुसंगत पुनर्रचना
व सक्षमीकरण करण्यासंदर्भात अभ्यास
करुन शासनास शिफारस करण्यासाठी
स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या
रचनेत बदल करणेबाबत.....

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-१५२५/प्र.क्र.१५१/२१-स,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक: ६ जून, २०२५.

संदर्भ - १. सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-१५२५/प्र.क्र.१५१/२१-स,
दि.२८ मे,२०२५

प्रस्तावना:-

पणन विभागांतर्गत मंत्रालयीन स्तरावर व क्षेत्रीय स्तरावर स्वतंत्र आस्थापना
करण्यासंदर्भात अभ्यास करुन शासनास शिफारस करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये
समिती स्थापना करण्यात आली आहे. सदर समितीचे सदस्य सचिव “सहसचिव (पणन)” ऐवजी “
कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ,पुणे” यांना करण्याची बाब शासनाच्या
विचाराधीन आहे.

शासन निर्णय:-

पणन विभागाची कालसुसंगत पुनर्रचना व सक्षमीकरण करण्यासंदर्भात स्थापन करण्यात
आलेल्या समितीचे सदस्य सचिव “कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे ”
यांना करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्यामुळे सदर समितीची
रचना पुढीलप्रमाणे राहिल.

अ.क्र.	समिती सदस्याचे नाव	पदनाम
१	श्री.सुधीर कुमार गोएल, भा.प्र.से.(सेवा निवृत्त)	अध्यक्ष
२	श्री.उमाकांत दांगट, भा.प्र.से. (सेवानिवृत्त)	सदस्य
३	श्री.सुनिल पवार, पणन संचालक (सेवानिवृत्त)	सदस्य
४	सह सचिव(पणन),सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय.	सदस्य
५.	कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे	सदस्य सचिव

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०६०६१२०६३९९००२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(माधवी शिंदे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मंत्री (पणन), महाराष्ट्र शासन यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान सचिव, सहकार व पणन, मंत्रालय, मुंबई.
३. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
४. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
५. श्री.सुधीर कुमार गोएल, भा.प्र.से.(से.नि.)
६. श्री.उमाकांत दांगट, कृषि आयुक्त, (से.नि.)
७. श्री.सुनील पवार, पणन संचालक (से.नि.)
८. निवडनस्ती.